

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/३/कावि/३०५/२०१९  
 दिनांक : ०१/०७/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा दिनांक ०५/०७/२०१९ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०५/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

- प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

दिनांक : ०५/०७/२०१९

वेळ : स.११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०५/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०३/०५/२०१९, व २१/०६/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २३) चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) निगडी प्रभाग क्र १३ येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी आपती व्यवस्थापन कक्ष स्थापन करणेसाठी, मा.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आदेश दिलेले आहेत. तथापि निगडी प्रभाग क्र १३ येथील मंडप व्यवस्थेचे काम यापूर्वीच अंतिम करून पूर्ण झालेले असल्याने, आता पालखी सोहळ्यासाठी करावयाचे मंडप व्यवस्थेचे काम दुस-या कामातून करणे आवश्यक आहे. तरी सदर निविदा क्र.२८/१२/२०१८-१९, निविदा रक्कम रुपये ११,१७,८९६/- ठेकेदार मे.शालीमार मंडप डेकोरेटर्स यांना कामाचे आदेश दिनांक ३०/१०/२०१८ रोजी देणेत आले असून, कामाची मुदत १२ महिने म्हणजेच दिनांक २९/१०/२०१९ अखेरपर्यंत आहे. सदर कामातून प्रभाग क्र.१३ निगडी येथील आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी आपती व्यवस्थापन कक्ष करणेकामी मंडप व्यवस्था लागणार आहे. तरी प्रभाग क्र १ चिखलीमध्ये सन २०१८-१९ साठी सांस्कृतीक कार्यक्रमासाठी व मनपा कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था करावी या कामातून प्रभाग क्र १३ निगडी येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी आपती व्यवस्थापन कक्ष करणेसाठी मंडप व्यवस्था करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३०५/२०१९

दिनांक : ०१/०७/२०१९ चे लगत.